

Corp. Office: Shree Laxmi Woolen Mills Estate, 2nd Floor, R.R. Hosiery, Off Dr. E. Moses Rd. Mahalaxmi, Mumbai - 400 011

Tel: (022) 3001 6600 Fax: (022) 3001 6601 CIN No.: L17100MH1905PLC000200

March 27, 2021

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort,
Mumbai- 400 001

Security code: 503100

Dear Sir/Madam,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051

Symbol: PHOENIXLTD

Sub: Newspaper Publication - Information relating to Meeting of the Equity Shareholders of
The Phoenix Mills Limited to be convened pursuant to the directions of Hon'ble
National Company Law Tribunal, Mumbai Bench vide its order dated March 17, 2021

In terms of the provisions of Regulation 47 read with Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), please find enclosed herewith newspaper cutting of the advertisement published today i.e. March 27, 2021 in the Newspapers viz.- Business Standard (in English) and Navshakti (in Marathi) providing information relating to the Meeting of the Equity Shareholders of The Phoenix Mills Limited ('Company') to be convened on Friday, April 30, 2021, 11.00 a.m. (IST), through Video Conferencing / Other Audio Visual Means ('VC/OAVM') pursuant to the directions of Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide its order dated March 17, 2021

This information is also being uploaded on the Company's website at www.thephoenixmills.com.

You are requested to take the aforesaid information on your record.

Yours faithfully,
For The Phoenix Mills Limited

Gajendra Mewara Company Secretary

Encl.: a/a

Retail Assets Centralised Processing Center, 1st Floor, Ashok Silk Mills Compound, LBS Marg, Ghatkopar (West), Mumbai-400086.

POSSESSION NOTICE

[See Rule 8(1)] [for Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorised officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financia Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Bules, 2002 issued Demand Notice dated 21/12/2020 calling upon the Borrower to MR. YOGENDRA SHRINIWAS GANIGA repay the amount mentioned in the notice aggregating Rs. 13,65,728/- (Rs. Thirteen Lakhs Sixty Five Thousand Seven Hundred Twenty Eight Only) as on 21/12/2020 with further interest, Cost, Charges, etc. within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower and guarantors having failed to repay the amount notice is hereby given to the borrower/guarantors and the public i general that the undersigned has taken Possession of the property described herein below belonging to MR. YOGENDRA SHRINIWAS GANIGA in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on the 25th day of March of the year 2021.

The borrower/guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 13,65,728/- as on 21/12/2020 with interest, cost and ncidental charges thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) or section 13 of the Act, in respect of time available, to redeem the

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

C-001, C Wing, Bldg Mercury C & D Building CHS Ltd., behind Tanwar Hospital, P.K. Road, Mira Bhavander Road, Mira Road (East). Thane-401107.

Authorised Office Date: 25.03.2021 Place : Bhayander State Bank of India

HEXAWARE

Hexaware Technologies Limited

Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 022-4159 9595; Fax: 022-4159 9578

Website: www.hexaware.com; E-mail: Investori@hexaware.com CIN: L72900MH1992PLC069662

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made there under and Circular dated with January 13, 2021 read with circular dated May 5, 2020, circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), the 28th Annual General Meeting ("AGM") of the members of Hexaware Technologies Limited is scheduled to be held on Thursday, April 22, 2021 at 9.00 a.m. IST through video conferencing ("VC") other audio visual means ("OAVM") without physical presence of members of the Company at common venue to transact the business as set out in Notice of the Meeting.

In compliance with aforesaid MCA Circulars, Notice of 28th Annual General Meeting and the Annual report for the financial year ended December 31, 2020 will be sent to all the Shareholders whose email address are registered with Company/RTA/Depository. The Notice of 28th Annual General Meeting and Annual report will also be available on the website of the Company at www.hexaware.com and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com. No hard copy of Annual Report will be made available to members. The members can attend AGM through VC / OAVM only. Instructions for joining the AGM through VC / OAVM will be provided in the Notice of Annual General Meeting. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The process of remote e-voting and voting through electronic voting system during AGM by the members holding shares in physical mode, demat mode and for those shareholder whose email address are not registered with the Company/Depository will be provided in Notice of AGM.

Shareholders whose email id is already registered with depository and is already registered for e-voting can use existing password to login and cast the vote. In case of shareholder using NSDL e-voting system for the first time login credential will be communicated on their registered email id.

The members whose email address and / or bank account details are not registered with Company / depository can update their email address and / or bank account details by following below mentioned

- a) Register email address to receive Annual report and login details
- b) Register bank account details to receive Dividend amount directly in your bank account

Holding shares Send request letter at Investori@hexaware.com in Physical mode duly signed by registered member providing Folio No., Name of shareholder, email id. mobile number, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) or any document (such as Driving Licence, Bank Statement, Election Card, Passport) for registering email address.

Following additional details need to be provided in case of updating Bank Account Details:

- a) Name and Branch of the Bank in which you wish to receive the dividend.
- b) the Bank Account type.
- c) Bank Account Number allotted by their banks after implementation of Core **Banking Solutions**
- d) 9 digit MICR Code Number, and
- e) 11 digit IFSC Code

f) a scanned copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder

Please contact your Depository Participant

Holding shares (DP) and register your email address and bank in Demat mode account details in your demat account, as per

Date : March 27, 2021 Gunian Methi

the process advised by your DP For Hexaware Technologies Limited

Place: Navi Mumbai Company Secretary

NOTICE

SHRI. SURYAKANT MADHAVRAO NIMBALKAR, a member of the Shree Ashirwad C. H. S. Ltd , having address at Navghar Lane No. 1, Mulund (East), Mumbai – 400 081 and holding Flat no. 404 on the Fourth floor of the building of the Society, died on 13/01/2020 without

making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/ obiector or obiectors to the transfer of the said shares and nterest of the deceased member in he capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proof n support of his /her/ their/ claims/ objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/property of the society. If o claims/ objections are received vithin the period prescribed above, he society shall be free to deal with he shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such nanner as is provided under the byeaws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants objectors in the office of the society with the Secretary of the society, between 8 P. M. to 9 P.M on Sunday from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: MULUND (E) Date: 26/03/2021

For and on behalf of Shree ASHIRWAD CO-OP HSG. SOC. LTD Hon. Secretary

"Form No. INC-25A" Advertisement to be published in the newspaper for conversion of Public company into a Private Company

Before the Regional Director, Ministry o Corporate Affairs Western Region

In the matter of the Companies Act 2013. Section 14 of Companies Act. 2013 and Rule 41 of the Compan (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of Aero Agencies Limited having its registered office at Ground Floor, Dani Corporate Park, 158, Dan Compound, Vidvanagari Marg, Kalina Santacruz (E). Mumbai-400098 Maharashtra, India, ("Applicant" o "Company").

Notice is hereby given to the general public that the Company intends to make an application to the Central Governmen under Section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting itself into a Private Company limited by shares in terms of the special resolution passed a the Extra Ordinary General Meeting held on 1st March, 2021 to enable the Company to give effect for such

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by ar affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director: Sh. M. P. Shah.

Mumbai - 400002, Maharashtra India within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its registered office at the address mentioned below: Ground Floor, Dani Corporate Park, 158, Dani Compound, Vidvanagari Marg Kalina, Santacruz (E), Mumbai -400098, Maharashtra India

For and on behalf of the Applicant Nallepilly Ramaswami Subramania DIN: 08017247

Date: 27th March, 2021

THE MAHARASHTRA AGRO-INDUSTRIES **DEVELOPMENT CORPORATION LTD.** (A Govt. of Maharashtra Undertaking)

(A Govt. of Maharashtra Undertaking)
Krushi Udyog Bhawan, Dinakarrao Desai Marg, Aarey Milk Colony,
Goregaon (East), Mumbai- 400 065.

Tel. 91-22-29272027 Fax No. 91-22-28719398/99
Website: www.maidcmumbai.com Email: fertdivmumbai@gmail.com

Ref. No. MAIDC/Fertilizer/2021/03881

TENDER NOTICE

The Maharashtra Agro Industries Development Corporation Limited invites online E-Tender for Supply of Bio-Coal and PP (Woven Circular) Bags required for our Fertilizer Factories. The Tender Document can be downloaded from our website www.maidcmumbai.com and www.mahatenders.gov.in. The MAIDC Ltd. reserves rights to accept of reject any/all the Tenders Last date of submission is 08.04.2021

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.
Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kada
Marg, Lower Parel, Mumbai – 400013. CIN No. U67190MH2008PLC187552. 1 TATA Contact No. (022) 61827414, (022) 61827375

POSSESSION NOTICE (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

General Manager (Fert./Pest.)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance imited., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 15th May, 2019 calling upon the borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, particular and the public in general, that the Circle Officer has taken physical possession of the property described herein as per District Magistrate Thane order dated 18th Nov 2020 in exercise of powers on him of the said act and handed over to the undersigned Authorise

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, i respect of time available, to redeem the secured assets.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the

property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from 15th May, 2019.

Loan	Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal	Amount as per	Date of Physical	
Account No.	Representative(s)	Demand Notice	Possession	
10189969 & 10197992	MR. TRIPURARI K PANDEY (Borrower) MRS. SUNITA PANDE (Co-Borrower)	Rs.30,87,295/- As 15.05.2019	24.03.2021	
Description of Secured Assets/Immovable Properties : - Schedule - A All that piece of				
residential Flat bearing No. 505, on Fifth Floor, area admeasuring about 567 Sq. Ft. (Carpet), of				

the Building Daffodil (herein referred to as 'the said Building') in the said complex to be known a

. No.	Survey No.	Hissa No.	Area H-R-P	Sr. No.	Survey No.	Hissa No.	Area H-R-P
1.	35	4	0.40-0	5.	40	3A	0.80-0
2.	38	2	0.78-7	6.	39	2B	0.30-0
3.	38	3	0.08-6	7.	39	4	0.22-0
4.	39	3A	0.80-0	8.	39	3H	0.85-0

Total area 4-24-30 Hect. R each means 42430 Sq. Mtrs. out of Phase – I area 10871.54 sq. Mtrs where Royal Flora Complex constructed in the area known as Village – Pale, Taluka Ambarnai District Thane, State - Maharashtra, Sub - Registration District Ulhasnagar

ate: - 24.03.2021

Authorised Officer For Tata Capital Housing Finance Limited

Govt. of Jharkhand

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER Field Survey Division, Advance Planning, Road

Construction Department, Nirupan Bhawan, 4th floor, 56-Set Chowk, Doranda, Ranchi-834002

e-mail--- eercdapfsdran-jhr@nic.in e-Procurement very Short Notice 2nd Call

e-Tender Reference No .-RCD/FSD /AP/ RAN/39/20-21 Dated 26-03-2021

1-	Name Of Work	Consultancy Services for Prepara tion of Detailed Project Report for flyover / elevated road between SiramToli to Rajendra Chowk in Ranchi from consultants empanelled with RCD under category-II vide letter No 686 (s) WE, Dated 29.01.2019.
2-	Tentative Length of Work	1.6 km
3	Work completion time	90 Days
4	Date and Time of Publishing of Tender on official website	30.03.2021, 05.00 PM
5-	Last date and Time of submission of Tender (With Tender Fee and EMD)	06.04.2021, 12.30 PM
6-	Date and Timing of Bid opening	07.04.2021, 12.30 PM
7-	Tender Inviting Authority	Executive Engineer, Field Survey Division, Advance Planning, RCD, Ranchi, Nirupan Bhavan, 56 set Chowk, Doranda, Ranchi-834002, Mobile No-9431591027
8-	Bid Submission Address	Chief Engineer (Communication), Road Construction Department, 1 st Floor, Engineer Hostel No-2, Dhurwa,Ranchi-834004
9-	Mode of Bid Submission	e-Tendering (http://jharkhandtenders.gov.in)
10-	Previous PR Number	242598 Road (20-21)
		1

For further information please go through the

website http://jharkhandtenders.gov.in

Executive Engineer Field Survey Division, A.P PR 244686 Road Construction Department, Ranchi Road(20-21)D

FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED ■ ■ Fullerton Corporate Office: Floor 5 & 6, B-Wing, Supreme IT Park, Supreme City, Powai, Mumbai-400076. ■ Grihashakti Regd. Office: Megh Towers, Floor 3, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravo Traada hai toh Raasta hai Chennai-600095.

POSSESSION NOTICE [(APPENDIX IV) RULE 8(1)] hereas the undersigned being the Authorized Officer of Fullerton India Home Finance Company Lin [duly registered with National Housing Bank (Fully Owned by RBI)] (hereinafter referred to as "FIHFCL") having its registered offici at Megh Towers, Floor 3, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoval, Chennai, Tamilnadu-600095 under ecuritisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of the owers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated entioned below under Section 13(2) of the said Act calling upon you being the borrowers (names and addresses mentioned below) to repay the amount mentioned in the said notice and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The porrowers mentioned herein below having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers mentioned herein below and o the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under sub-section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrower nentioned here in above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with said property and any dealings with he property will be subject to the charge of Fullerton India Home Finance Company Limited for an amount as mentioned herein under

Name of the Borrower(s) / Co-Borrower(s)	Description of Secured Assets (Immovable Property) is as under
Loan Account No. : 601807510194022	1. Ground Floor, Dharati
(1) MR. MOHAMMAD IQBAL BALASAHEB S/o. IQBAL BALASAHEB (2) MR. NADEEM IQBAL	
BALASAHEB S/0. IQBAL BALASAHEB (3) MR. SHAIN IQBAL BALASAHEB S/0. IQBAL BALASAHEB	
(4) MRS. NASREEN IQBAL BALASAHEB (CO-BORROWER & MORTGAGOR) W/o. IQBAL BALASAHEB	
(5) M/S. MAC OUTSOURCING SOLUTIONS PVT. LTD. DIRECTOR OF MR. MOHAMMAD IQBAL	
BALASAHEB (6) IQBAL CHINNU BALASAHEB S/o. CHINNU BALASAHEB (MORTGAGOR)	Dharati Complex, N. H.
Add. 1: Flat No. 203, 2 nd Floor, D Wing, Ashtavinayak SRA Co- Op. Housing Society, Goregaon (West)-	
400 104; Also At: Add. 2: M. Bale House, Bldg. No. 1, Dharti Complex, N. H. School Rd., Mira Road	
(East), Thane-401 107; Add. 3: Flat No. 101, 1st Floor, Dharti Complex, N. H. School Rd., Mira Road	
(East), Thane-401 107; Add. 4: Flat No. 201, 2nd Floor, Dharti Complex, N. H. School Rd., Mira Road	
(East), Thane-401 107; Add. 5: Ground Floor, Dharti Complex, N. H. School Rd., Mira Road (East),	
Thane-401 107; Add. 6: Flat No. 701, Aslely Tower, Next to Cinemax, Mira Road East, Thane-401 107.	
Demand Notice Date & Amount	Date of Possession
Date : 31.10.2019 <u>&</u>	25.03.2021
T 07 00 07F 04 (D. 0' + 0 - - - - - - - -	L ZJ.UJ.ZUZ I

₹ 67,80,075.64 (Rs. Sixty Seven Lakhs Eighty Thousand Seventy Five & Sixty Four Paise Only) Sd/-Authorized Officer Place: Mumbai Fullerton India Home Finance Company Limited POSSESSION NOTICE - (for immovable property) Rule 8-(1)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL HFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorised Officer of the company to the borrowers / co-borrowers mentioned herein below to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general are hosticine straight shat skeen possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIFL HFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, if the borrower clears the dues of the "IIFL HFL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "IIFL HFL" and no further step shall be taken by "IIFL HFL" for transfer or sale of the secured assets.

Name of the Rarrower(S).

in Eline to the solution of the eline to the				
ame of the Borrower(s) hane and Raigad BRANCH	Description of secured asset (immovable property)	Total Outstanding Dues (Rs.)	Date of	Date of
Mr. Yuvrai Ramchandra Pawar 2.	All that peice and parcel of Flat No	Prospect No. 807767 Rs. 12.17.645.00/-	Notice	Possession
rs Lata Ramchandra Pawar 3. oyal Mens wear (Prospect No. 07767 & IL10073675)	304 E Wing Golden Valley , Village Sonivali, Badlapur West , Thane, Maharashtra, India 421503	Prospect No. IL10073675 Rs. 4,01,957.00/-	11-01-21	22-Mar-21
r. Nitin Deepak Bendge, r.Deepak Govind Bendje and rs.Dhvani Sanjay Rughani Prospect No 840279	All that peice and parcel of Flat No 303, 3Rd Floor, Bldg No 2, Galaxy Garden, Vangani, Karjat, Raigad, Maharashtra.	RS. 20,94,106.00/-	11/01/21	22-Mar-21

For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: Shop No. 5, Ground Floor, Lily Apartment, Parsi Agiary Lane, fembhl Naka, Charai, Thane West, Thane, Maharashtra 406601 and Chinchoada Road Gl, Shop No. 6778, First Floor, sharad Pawar Abavan, Chinchpada Roada, Pen, Raigad, Maharashtra 402107 /or Corporate Office: Piot No. 98, Pharty, Udyog Vihar, Gurgaon Haryana. Place: Thane and Raigad Dated: 27/03/2021 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Limited

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, BENCH AT MUMBAI COMPANY APPLICATION NO. 1022/MB/2020

COMPANY SCHEME APPLICATION NO. 4075/MB/2019

In the matter of the Companies Act, 2013; And

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder;

And

In the matter of Scheme of Merger by Absorption of Phoenix Hospitality Company Private Limited ("the Transferor Company") with The Phoenix Mills Limited (the

Transferee Company"). THE PHOENIX MILLS LIMITED a company registered under Act No. VI of 1882 of the Legislative Council of India with the Registrar of Joint Stock Companies having its registered office at 462, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai – 400 013 CIN: L17100MH1905PLC000200

...Applicant Company/

Information relating to Meeting of the Equity Shareholders

The Mumbai Bench of the Hon'ble National Company Law Tribunal ('NCLT' or 'Tribunal') vide its Order dated March 17, 2021 ('NCLT Order'), has directed that a Meeting of the Equity Shareholders of The Phoenix Mills Limited ('Transferee Company' or 'PML') be held for the purpose of considering, and, if thought fit, or without modification, the arrangement embodied in the Scheme of Amalgamation (Merger by Absorption) of Phoenix Hospitality Company Private Limited ('Transferor Company' or 'PHCPL') with the Transferee Company and their respective shareholders ('Scheme' or 'Scheme of Amalgamation'), pursuant to the provisions of Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"). In pursuance of the said NCLT Order and as directed therein, a Meeting of Equity shareholders of the Transferee Company will be held on Friday, April 30, 2021 at 11.00 A.M. (IST) ('Meeting') through Video Conferencing / Other Audio Visual Means ('VC/OAVM') following the operating procedures (with requisite modifications as may be required) referred to in Circular No.14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28 2020 and Circular No. 39/2020 dated December 31, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs. Government of India ('MCA Circulars') and read with Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11

compliance with the applicable provisions of the Act and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ('CDSL') fo

dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in

- to provide an electronic platform for Equity Shareholders to attend the Meeting through VC/OAVM by using their secured login credentials
- to provide the facility of remote electronic voting ('Remote e-voting') prior to the meeting and e-voting during the meeting to enable the Equity Shareholders (which includes the public shareholders) to cast votes through remote e-voting and e-voting during the meeting

Process for those shareholders whose email addresses are not registered with the Depositories / nk Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent ('RTA') of the Company for obtaining login credentials for remote e-voting and e-voting during the meeting:

- Physical shareholders are required provide necessary details like Folio No., Name of shareholder scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to investorrelations@phoenixmills.com or investorrelations@highstreetphoenix.com rnt.helpdesk@linkintime.co.in.
- Demat shareholders are required provide Demat account detials (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned of Aadhar Card) by email to investorrelations@phoenixmills.com investorrelations@highstreetphoenix.com / rnt.helpdesk@linkintime.co.in.

Manner of casting of votes by the shareholders through remote e-voting and e-voting during the meeting:

- The shareholders should log on to the e-voting website www.evotingindia.com.
- Click on "Shareholders" module.

Birth (DOB)

- Now enter your User ID
- For CDSL: 16 digits beneficiary ID,
- For NSDL: 8 Character DP ID followed by 8 Digits Client ID, Shareholders holding shares in Physical Form should enter Folio Number registered with the

Alternatively, if you are registered for CDSL's EASI/EASIEST e-services, you can log-in at https://www.cdslindia.com from Login - Myeasi using your login credentials. Once you successfully log-in to CDSL's EASI/EASIEST e-services, click on e-Voting option and proceed directly to cast

vour vote electronically. Next enter the Image Verification as displayed and Click on Login. If you are holding shares in demat form and had logged on to $\underline{www.evotingindia.com}$ and voted on

For Shareholders holding shares in Demat Form and Physical Form

enter the member id / folio number in the Dividend Bank details field as

an earlier e-voting of any company, then your existing password is to be used.

vi. If you are a first time user follow the steps given below:

Enter your 10 digit alpha-numeric *PAN issued by Income Tax Department (Applicable for both demat shareholders as well as physical shareholders) Shareholders who have not updated their PAN with the Company/Deposito Participant are requested to use the sequence number sent by Company/RTA or contact Company/RTA. Enter the Dividend Bank Details or Date of Birth (in dd/mm/yyyy format) as Dividend Bank Details recorded in your demat account or in the company records in order to login. If both the details are not recorded with the depository or company please

mentioned in instruction (v). vii. After entering these details appropriately, click on "SUBMIT" tab.

- viii. Shareholders holding shares in physical form will then directly reach the Company selection screen. However, shareholders holding shares in demat form will now reach 'Password Creation' menu wherein they are required to mandatorily enter their login password in the new password field. Kindly note that this password is to be also used by the demat holders for voting for resolutions of any other company on which they are eligible to vote, provided that company opts for e-voting through CDSL platform. It is strongly recommended not to share your password with any other person and take utmost care to keep your password confidential.
- For shareholders holding shares in physical form, the details can be used only for e-voting on the resolution contained in the Notice of the Meeting.
- Click on the EVSN for The Phoenix Mills Limited on which you choose to vote
- On the voting page, you will see "RESOLUTION DESCRIPTION" and against the same the option "YES/NO" for voting. Select the option YES or NO as desired. The option YES implies that you assent to the Resolution and option NO implies that you dissent to the Resolution.
- Click on the "RESOLUTIONS FILE LINK" if you wish to view the entire Resolution details After selecting the resolution you have decided to vote on, click on "SUBMIT". A confirmation box
- will be displayed. If you wish to confirm your vote, click on "OK", else to change your vote, click on "CANCEL" and accordingly modify your vote. xiv. Once you "CONFIRM" your vote on the resolution, you will not be allowed to modify your vote.
- xv. You can also take a print of the votes cast by clicking on "Click here to print" option on the Voting xvi. If a demat account holder has forgotten the login password then Enter the User ID and the image

verification code and click on Forgot Password & enter the details as prompted by the system. he procedure for e-Voting at the Meeting is same as the instructions mentioned above for Remote e-voting Those shareholders who have not yet registered their email address are requested to get their email

addresses registered by following the procedure given below. Shareholders who have not registered their email address and in consequence would not receive the notice of the Meeting, may temporarily get their email address registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, by using the link https://linkintime.co.in/EmailReg/email_register.html and following the registration process as guided thereafter. Post successful registration of the email, the shareholders would get soft copy of the

rnt.helpdesk@linkintime.co.in It is clarified that for permanent registration of email address, the shareholders are requested to register their email address, in respect of electronic holdings with the Depository through the concerned Depository Participants and in respect of physical holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited.

notice and the procedure for Remote e-voting along with the User ID and the Password to enable e-voting for this meeting. In case of any queries, shareholders may write to

The Notice of the meeting and remote e-voting instructions will be made available on the Company's website at www.thephoenixmills.com, the website of BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and the CDSL e-voting website at

The detailed procedure for attending the Meeting through VC /OAVM and casting of votes through remote e-voting and e-voting during the meeting will also be mentioned in Notes of the Notice of the Meeting.

Dr. Haresh B. Shah Dated this 26th day of March 2021 Chairperson appointed for the Meeting

बँक ऑफ इंडियाने रोख्यांद्वारे ६०२ कोटी उभारले

मुंबई - सरकारी बँक ऑफ इंडियाने आज सांगितले की, बँकेने ६०२ कोटी रुपये 'बेसल ३' कॉम्प्लिएंट रोख्यांद्वारे' उभारले आहेत. आज ही रोखे विक्री 'प्रायव्हेट प्लेसमेंट बेसिस'वर करण्यात आली. बँकेला ७५० कोटी रुपये या रोख्यांद्वारे उभारावयाचे होते. त्यातील २५० कोटींचा बेस इश्यू आणि ५०० कोटी रु. 'ग्रीनशू' म्हणून उभारण्यात येणार होते.

व्यापार डायरी....

भारताच्या चहा निर्यातीत १७.७ टक्के घट

नवी दिल्ली - भारताच्या चहा निर्यातीत २०२० मध्ये १७.७ टक्के घट होऊन ती २०७.५८ दशलक्ष किलो झाल्याचे टी बोर्ड ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. बोर्डने उत्तर भारतातून १२३.४३ दशलक्ष किलोची निर्यात केली असून मागील वर्षी ती १५२.३५ किलो झाली होती. तर दक्षिण भारतातून निर्यात वार्षिक आधारावर १५.७ टक्के घसरुन ८४.१५ दशलक्ष किलो झाली आहे. मूल्यात सांगायचे तर २०२० मध्ये ५१.५९ अब्ज रुपयांची निर्यात झाली होती तर त्याआधीच्या वर्षी ५७.३८ अब्ज रुपयांची निर्यात झाली होती.

रुपयाची तीन दिवसांची घसरण रोखली गेली

नवी दिल्ली - सलग तीन दिवसांची डॉलरच्या तुलनेत रुपयांची होत असलेली घसरण आज रोखली गेली. डॉलरच्या तुलनेत रुपया ११ पैशांनी मजबूत होत ७२.५१ झाला. विदेशी बाजारात अमेरिकन चलनाची झालेली घसरण आणि देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीमुळे रुपयाला बळ मिळाले. रुपया ७२.५१ वर उघडला आणि दिवसभरात त्याने ७२.३७ कमाल तर ७२.५३ किमान पातळी गाठली. दिवसअखेरीस तो ७२.५१ वर बंद झाला. काल रुपया ७२.६२ होता.

दोन दिवसांच्या कपातीनंतर इंधन दर 'जैसे थे'

नवी दिल्ली - तेल कंपन्यांनी सलग दोन दिवसांच्या कपातीनंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कालच्या अनुक्रमे ९०.७८ रु. आणि ८१.१० रु. इतकेच राहिले. बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात अनुक्रमे ३९ पैसे आणि ३७ पैसे इतकी कपात झाली होती.

सरकारने वाहन परवान्याची वैधता जुनपर्यंत वाढवली

नवी दिल्ली - केंद्र सरकारने आज मोटार वाहन कागदपत्रांची वैधता ३० जुन २०२१ पर्यंत वाढवली आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पुन्हा सापडत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहन चालविण्याचा परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचे नतनीकरण करण्याच्या मदतीत वाढ केली आहे. यापूर्वी कोरोनाच्या संकटकाळात टाळेबंदीमूळे वाहनविषयक सर्व परवान्यांचे नुतनीकरण १ फेब्रुवारी २०२० पर्यंत किंवा ३१ मार्च २०२१ पर्यंत संपले आहेत, त्यांना या मुदतवाढीचा लाभ होणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवती यांचे निधन

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गर्व्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने चेंबुर येथील निवासस्थानी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेत सेवा बजावल्यानंतर ते २००९ मध्ये रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणून जॉईन झाले आणि निवृत्तीच्या तीन महिने आधी २०१४ मध्ये त्यांनी राजीनामा दिला.

सरकारने पंजाब ॲण्ड सिंध बँकेत ५,५०० कोटींचे भांडवल गुंतविले

नवी दिल्ली - सरकार ५,५०० कोटी रुपयांचे भागभांडवल पंजाब ॲण्ड सिंध बँकेत गुंतविले आहे. ही गुंतवणूक ३३५ कोटींच्या प्रेफरन्स शेअरच्या बदल्यात करण्यात आली. बँकेने काल ३,३५,१६,१४,८६८ समभाग, ज्यांची किंमत १६.४१ रुपये आहे, ते सरकारला दिले, ज्याची किंमत ५,५०० कोटी रु. आहे. समभागधारकांनी सरकारला द्याव्याच्या शेअर्सना मंजुरी दिली, अशी माहिती बँकेने बाजार नियामकाला दिली.

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमच्या

अशिलांच्या निर्देशांन्सार जे भाविन गोर

(एचयुएफ) चे कर्ता या क्षमतेत श्री. भाविन गोर

यांच्याशी खालील नमुद कार्यालयीन परिसर

संपादन करण्याकरीता वाटाघाटी करीत आहेत.

श्री. भाविन गोर हे आमच्या अशिलांना कळवितात

की, विभिन्न क्र. ७१ ते ७५ दोन्ही समाविष्ट धारव

एकत्रित रु. २५० चे प्रत्येकी रु. ५०/– चे ५ पुण

भरणा समभाग शेअर्स असलेले २०१६ मध्ये जारी

मुळ शेअर प्रमाणपत्र क्र. १५ आणि परिशिष्टीत

मिळकतीच्या संदर्भातील (१) कावासजी

फिरोजशा दुभाष, (२) रुस्तम बुटजोतजी दुभाष

आणि (३) आदील मिनोआ दुभाष (मालक)

आणि जमशेदजी रतनजी ॲण्ड कं. यांच्या दरम्यान

निष्पादित दिनांक ०७.११.१९७९ रोजीचा करारर्ह

हरविला/गहाळ झाला/नष्ट झाला आहे आणि त्या

संदर्भात दि. २५ मार्च २०२१ रोजी पोलिस तक्रर

नोंदविली गेली आहे. कोणत्याही व्यक्तीला गहाळ

दस्तावेज सापडल्यास खालील नमुद पत्त्यावर

सदर गहाळ करार आणि/किंवा मुळ शेअर

प्रमाणपत्र क्र. १५ वर आधारीत कोणत्याही

व्यक्तीने कोणतेही दावे केल्यास ते निर्वाहायोग्य

आणि किंवा स्वीकारण्यायोग्य नसतील. त्यापुढे

सदर सूचनेव्यतिरीक्त जनतेच्या कोणत्याही

सभासदाने सदर गहाळ दस्तावेजाच्या आधारावर

कोणत्याही व्यक्तीशी कोणताही करा

आणि/किंवा सामंजस्य केल्यास ते त्याच्या

स्वत:च्या जोखीम, मुल्य आणि जबाबदारीवर

असेल. आमचे अशिल आणि/किंवा श्री. भावेन

गोर आणि/किंवा भावेन गोर (एचयुएफ)

यांच्याद्वारे आणि/किंवा अंतर्गत दावा करणाऱ्या

कोणतीही व्यक्ती त्यांच्या कोणत्याही नुकसान

किंवा हानीने ग्रस्त आणि/किंवा कारणांकरीता

दावा करीत असल्यास अशा व्यक्तीची पुर्ती करणे

आणि/किंवा नुकसान भरपाई करण्याची

यावरील उल्लेखित परिशिष्ट

ए वॉर्ड क्र. ए-१००३ अंतर्गत महानगरपालिका

कर आणि दराचे निर्धारक व जिल्हाधिकारी यांच्या

द्वारे निर्धारित व फोर्ट विभागाचा सी.एस. क्र. ५८

धारक जुना सर्व्हे क्र. १४१८ व नवीन सर्व्हे क्र.

१/९९५१ धारक मुंबईच्या नोंदणीकृत उप-

जिल्ह्यातील आणि अपोलो स्ट्रीट क्र. ९३-९५,

मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई–४०० ००१ येथे

स्थित 'इंजिनिअर्स प्रिमायसेस' अशा ज्ञात

इमारतीच्या ३ऱ्या मजल्यावरील १६८.५८ चौरस

मीटर्स (बिल्टअप) क्षेत्राशी समतूल्य मोजमापित

१८१४ बिल्टअप चौरस फूट कार्यालय परिसरा-

वरील प्रासंगिक आणि 'इंजिनिअर्स प्रिमायसेस

को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड' द्वारे जारी

विभिन्न क्रमांक ७१ (एकाहत्तर) ते ७५

(पंच्याहत्तर) दोन्ही समाविष्ट धारक शेअर

प्रमाणपत्र क्र. १५ मधील संलग्नित एकूण रु.

२५०/- (रुपये दोनशे पन्नास मात्र) चे प्रत्येकी रु.

५०/- (पन्नास) चे ५ (पाच) पूर्ण भरणा समभाग

शेअर्समधील सर्व हक, नामाधिकार आणि

२७ मार्च, २०२१ रोजी

संपर्क करता येईल.

आवश्यकता नसेल.

२०२७ पर्यंत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के वीज नुतनीकरणक्षम

नवी दिल्ली - कोळशावर आधारित औष्णिक प्रकल्पांचा भारतातील ऊर्जा उत्पादनातील हिस्सा मोठा असेल. परंतु पुढील ते सात वर्षांमध्ये नुतनीकरणक्षम उर्जेचा हिस्सा स्थापित क्षमतेच्या ५० टक्के असेल. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ॲथॉरिटीने वीज उत्पादनासंदर्भातील सर्वेक्षण केले आहे. भारताची वीज निर्मितीची स्थापित क्षमता २०२६-२७ मध्ये अंदाजे ६,१९,०६६ मेगावॉट असेल. त्यात २,३८,१५० मेगावॅट कोळशावरील, २५,७३५ मेगावॉट वायूवरील , ६३,३०१ मेगावॉट जलविद्युत, १६,८८० आणि मेगावॉट अणुऊजो 2,94,000 मेगावॉट नुतनीकरणक्षम ऊर्जा असेल, असे सूत्रांनी सांगितले.

टाटा मोटर्सचा एसबीआय सोबत सामजस्य करार

मुंबई - टाटा मोटर्सने आज सांगितले की, त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत (एसबीआय) तीन वर्षांसाठी सामंजस्य करार केला आहे. छोट्या आणि हलक्या व्यावसायिक वाहनांच्या खरेदीसाठी कंपनी आर्थिक सहाय्य करणार आहे. या करारामुळे एसबीआय टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन खरेदी कर इच्छिणाऱ्या ग्राहकांना सहजपणे कर्ज उपलब्ध करुन देतील, असे कंपनीने एका पत्रकात म्हटले आहे.

व्यापारासाठी 'आयजीएक्स'चे नवे फीचर

नवी दिल्ली - सुलभ व्यापारासाठी दि इंडियन गॅस एक्स्चेंज (आयजीएक्स)ने आज नवे फीचर सादर केले. भारताचे पहिले अधिकृत गॅस एक्स्चेंजने त्यांच्या मंचावर 'ओपन ॲक्शन ट्रेडिंग'

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला सर्वात मोठा दिलासा दिला असून सायरस मिस्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गेल्या तीन वर्षांपासन सरु असलेल्या न्यायालयीन संघर्षांत स्प्रीम कोर्टाने आज महत्वाचा निर्णय

राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाने टाटा समूहातील शंभराह्न अधिक कंपन्या सांभाळणाऱ्या टाटा लिमिटेडच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांच्या हकालपट्टीचा निर्णय बेकायदेशीर ठरवला होता. टाटा सन्सने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. १० जानेवारीला न्यायालयाने सायरस मिस्री यांच्या पुनर्नियुक्तीला स्थगिती देत निर्णय राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपाठीने दोन्ही पक्षांनी राष्ट्रीय कंपनी विधि अपील

सम्वर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड,

मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र.

सभा घेण्याचे निर्देश दिले

कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित एक कंपनी,

जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे - युनिट ७०५, सी विंग,

सीआयएन : यु७४९००एमएच२००४पीएलसी२८७०११

अर्जदार कंपनी २ च्या सदर समभागधारकांनी सभेला कृपया हजर राहावे

वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व,

टाटा ग्रुपला मोठा दिलासा हा फक्त जिंकणे किंवा पराभवाचा

सायरस मिस्त्री यांना टाटा सन्स लि.च्या

मुद्दा नाही - रतन टाटा

रतन टाटा यांनी ट्विट करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून आभार मानले आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं मी स्वागत करत असून आभार मानतो. हा फक्त जिंकणं किंवा पराभवाचा मुद्दा नव्हता. माझ्या अखंडतेवर आणि ग्रपच्या नैतिक आचरणावर सतत कठोर हुले झाल्यानंतर टाटा सन्सच्या सर्व मागण्यांना मान्यता देणारा निकाल हा या ग्रुपचे नेहमीच मार्गदर्शक तत्त्व राहिलेल्या मूल्यं आणि नैतिकता यांचं प्रमाणीकरण आहे, असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे.

न्यायाधिकरणाच्या निर्णयासंबंधी केलेल्या युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय टाटा सन्ससाठी मोठा विजय आहे.

सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष हे मूळ पद पुन्हा बहाल केले जावे, असं सांग्रन न्यायाधिकरणाने एन. चंद्रशेखर यांची त्या जागी केली गेलेली नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली होती. तथापि, टाटांना या निकालाविरोधात अपिलासाठी चार आठवडयांचा कालावधीही अपील न्यायाधिकरणाने बहाल केला होता. त्यानुसार टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले होतं.

शापुरजी पालनजी उद्योगघराण्याचे वारसदार असलेले मिस्त्री यांचा ऑक्टोबर २०१६ मध्ये

नोंदणीकृत कार्यालय: युनिट ७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल,

वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र दू : +९१-२२-६१३५४८००, +९१-१२०-६६७९५००, ईमेल : smil@motherson.com, वेबसाईट : www.smil.co.in

सीआयएन : यु७४९००एमएच२००४पीएलसी२८७०११

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ समोर

सीए (सीएए)/११६६/एमबी-IV/२०२०

(कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०-२३२ आणि अन्य प्रयोज्य तरतुदींन्वये)

अर्जदार कंपनी २ च्या समभागधारकांच्या सभेची सूचना आणि जाहीरात

याद्वारे सूचना देण्यांत येते की, सीए (सीएए)/११६६/एमबी-IV/२०२० मधील दिनां १६ फेब्रुवारी, २०२१ च्या एका आदेशाने ("आदेश")

नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ **(''एनसीएलटी'')** ने कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ व अन्य प्रयोज्य

तरतुदींन्वये मदरसन सुमी सिस्टीम्स लिमिटेड, अर्जदार कंपनी २ आणि मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड आणि त्यांच्या संबंधित भागधारक आणि

धनको यांच्यातील एकत्रिकरण आणि व्यवस्थेची प्रस्तावित संयुक्त योजना (''योजना'') विचारात घेऊन योग्य वाटल्यास सुधारणांसह किंवा शिवाय

मंजुर करण्याकरिता सम्वर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ("अर्जदार कंपनी ?" किंवा "एकत्र होणारी कंपनी") च्या समभागधारकांची एक

आदेश आणि त्यामधील निर्देशांनुसार याद्वारे पुढे सूचना देण्यांत येते की, निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकारने जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२०

दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० सहवाचता १३ एप्रिल, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२०, सहवाचता १५ जून, २०२०

दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. २२/२०२० सहवाचता २८ सप्टेंबर, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. ३३/२०२० आणि ३१ डिसेंबर, २०२०

दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. ३९/२०२० **(''एमसीए सर्क्युलर्स'')** मध्ये उल्लेख केलेल्या प्रचालन प्रक्रिया (आवश्यक त्या जरुरी सुधारणांसह)

अनुसरून **व्हिडिओ कॉन्फरन्सिंग** (''व्हीसी'')/**अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत** अर्जदार कंपनी २ च्या

समभागधारकांची एक सभा ("सभा") गुरुवार, २९ एप्रिल, २०२१ रोजी स. ११.१५ वा. (भाप्रवे) होणार आहे. त्या दिवशी आणि वेळी

१९ मार्च, २०२१ रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट कडून प्राप्त झाल्याप्रमाणे लाभार्थी मालकांच्या सूचीत ज्यांची नावे

आणि ईमेल आयडीज आढळले त्या समभागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून २६ मार्च, २०२१ रोजी सभेची सूचन त्या सोबतच्या दस्तावेजांसह एकत्रितरित्या पाठवली आहे. कंपन अधिनियम, २०१३ ('**'अधिनियम''** असा उल्लेख) च्या कलम २३० ते २३२ आणि १०२ सहवाचता कंपनीज

(कॉम्प्रोमायजेस, ॲरेंजमेंटस अँड अमालगमेशन्स) रुल्स, २०१६ च्या नियम ६ अंतर्गत स्पष्टीकरणात्मक निवेदनासह सभेची सूचना आणि योजनेची

एक प्रत अर्जदार कंपनी २ ची वेबसाईट म्हणजेच www.smil.co.in वर आणि त्याचप्रमाणे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ई-व्होटींग

सुविधा पुरवणारे) यांची वेबसाईट https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध आहे. smil@motherson.com वर ईमेल ने अर्जदार कंपनी

२ ला कोणत्याही समभागधारकांकडून योजनेची कोणतीही विनंती करण्यात आल्याच्या एका दिवसांत योजनेची एक प्रत अर्जदार कंपनी २ ने सादर

करणे आवश्यक आहे. सभेचा एक रेकॉर्ड केलेला मजकुर शक्य असेल तितक्या लवकर अर्जदार कंपनी २ च्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध करून दिला

ज्या समभागधारकांचे ईमेल आयडीज अर्जदार कंपनी २/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवले नसतील त्यांनी सभेच्या सूचनेत दिल्याप्रमाणे युजर

आयडी व पासवर्ड मिळवणे आणि ईमेल आयडीज नोंदणीसाठी प्रक्रिया अनुसरावी. सदर एमसीए सर्क्युलर्स प्रमाणे ही सभा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

होत असल्याने भागधारकांसाठी सभेत हजर राहन मत देण्याकरिता एका प्रतिपत्रीची नियुक्ती करण्याची सुविधा ह्या सभेसाठी उपलब्ध केलेली नाही.

तथापि, एमसीए सर्क्युलर्स सहवाचत अधिनियमाच्या कलम ११२ व ११३ च्या तरतुर्दीच्या बाबतीत, कॉर्पोरेट सभासद, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मते

देण्यासह त्यांच्या वतीने व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत हजर राह्न तेथे सहभागी होण्यासाठी त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधींची नेमणूक करण्यास हक्कदार

तिच्या कोणत्याही तहकूबी किंवा तहकूबींसाठी सहीत सभेचे अध्यक्ष होण्यासाठी एनसीएलटी ने श्री. संजय कालिया, अर्जदार कंपनी २ चे स्वतंत्र

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचत कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (सुधारित) च्या नियम २० च्या

अनुपालनांत अर्जदार कंपनी २ ला तिच्या समभागधारकांना रिमोट ई-व्होटींग सिस्टीम (सभेमध्ये करण्या व्यतिरिक्त चे ई-व्होटींग) (''रिमोट ई-

व्होटींग'') तसेच सभेतील ई-व्होटींग वापरून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सभेत संमत करावयाच्या प्रस्तावित ठरावावर त्यांची मते देणे त्यांना शक्य

व्हावे म्हणून रिमोट ई-व्होटींगची सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. समभागधारकांना ई-व्होटीं सुविधा पुरवण्यासाठी अर्जदार कंपनी २ ने लिंक

पुढे, अधिनियमाच्या कलम १०८ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० नुसार अर्जदार कंपनी २ ने रिमोट

ई-व्होटींग किंवा सभेतील ई-व्होटींग द्वारा मत देण्यासाठी पात्रता ठरवण्याकरिता ''कट-ऑफ डेट'' म्हणून २२ एप्रिल, २०२१ ही तारीख निश्चित

केली आहे. २२ एप्रिल, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्या

नोंदवहीत जीचे नाव नोंदलेले असेल ती व्यक्ती ई-व्होटींग ची सुविधा वापरण्यास हक्कदार असेल. समभागधारकांचे मतदान अधिकार कट-ऑफ

रिमोट ई-व्होटींग साठी मतदान कालावधी २६ एप्रिल, २०२१ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरु होईल आणि २८ एप्रिल, २०२१ रोजी सं. ०५.००

सभेमधील ई-व्होटींगसाठीची प्रक्रिया रिमोट ई-व्होटींगच्या प्रक्रियेसारखीच असेल. जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सभेत हजर असतील आणि

सभेपूर्वी ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले नसेल आणि ज्यांना अन्यथा तसे करण्यास प्रतिबंधित केले नसेल असेच समभागधारक सभेमध्ये

ई-व्होटींग सिस्टीमने मत देण्यास पात्र असतील. ज्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत मतदान केले असेल असे समभागधारक सभेत हजर राहण्यास पात्र

असतील आणि त्यांची उपस्थिती गणसंख्या पूर्तते साठी हिशोबात धरली जाईल, तथापि, असे समभागधारक सभेत पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार

अर्जदार कंपनी २ ने सभेची सूचना पाठवल्यानंतर ज्या व्यक्तींनी शेअर्स संपादित करुन त्या अर्जदार कंपनी २ च्या समभागधारक बनल्या असतील

आणि कट-ऑफ डेट रोजीस ज्यांची नावे सभासदांच्या नोंदवहीत किंवा लाभार्थी धारकांच्या नोंदवहीत असतील ते अर्जदार कंपनी २ च्या वेबसाईटवर

किंवा लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाईटवर सभेची सूचना पाह् शकतात. अशा व्यक्ती enotices@linkintime.co.in वर एक

विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटींग साठी आधीच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट

लिमिटेड कडे नोंदणीकृत असतील तर तो/ती त्यांचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन आणि वरील प्रक्रिया अनुसरुन किंवा सभेत ई-

समभागधारकांना लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मार्फत व्हीसी/ओएव्हीएम द्वारा सभेत हजर होण्याची सुविधा पुरवण्यांत आली आहे.

रिमोट ई-व्होटींग किंवा सभेमधील ई-व्होटींग किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत हजर राहण्यासंबंधातील कोणत्याही चौकशीच्या बाबतीत

समभाग धारक कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या श्री. राजीव रंजन, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ च्या तरतुर्दीनुसार योजना समभागधारकांनी मंजुर केली असे तेव्हाच समजले जाईल जर योजना

सभेतील ई-व्होटींग किंवा रिमोट ई-व्होटींगने अर्जदार कंपनी २ च्या सभासदांच्या मूल्यातील तीन-चतुर्थांश प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तींच्या

सही/-

श्री. संजय कालिया

डीआयएनः ०३५५६०८७

सभेसाठी एनसीएलटीने नियुक्त केलेले अध्यक्ष

वा. (भाप्रवे) संपेल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉडुल लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून निष्क्रिय केले जाईल.

इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड ची सेवा घेतली आहे. रिमोट ई-व्होटींग आणि सभेतील ई-व्होटींग साठीचे निर्देश सभेच्या सूचनेत दिले आहेत.

असतील. तपशिलांसाठी कॉर्पोरेट सभासदांनी कृपया सभेच्या सूचनेतील ''भागधारकांसाठी सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे'' पाहावीत.

संचालक आणि ते नसल्यास श्रीमती मधु भास्कर, अर्जदार कंपनी २ च्या स्वतंत्र संचालक यांची नियुक्ती केली आहे.

डेट रोजीस अर्जदार कंपनी २च्या भरणा झालेल्या समभा भांडवलातील त्यांच्या शेअर्स च्या प्रमाणांत असतील.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत हजर राहण्यासाठीचे निर्देश सभेच्या सूचनेत पुरवण्यांत आले आहेत.

बहमताने मंज्र झाली. सभेत योजना मंज्र झाल्यास त्यानंतर ती एनसीएलटी च्या मंज्री अधीन असेल.

यांच्याशी +९१-२२-४९१८६००० वर किंवा enotices@linkintime.co.in वर ई-मेल ने संपर्क साधू शकतात.

व्होटींगने त्याचे/तिचे मत देऊ शकतात

कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणांत

मदरसन सुमी सिस्टीम्स लिमिटेड ("अर्जदार कंपनी ?"/"हस्तांतरक

कंपनी/एकत्र झालेली कंपनी'') सम्वर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड

("अर्जदार कंपनी ?"/"एकत्र होणारी कंपनी") आणि मदरसन सुमी

वायरींग इंडिया लिमिटेड (''अर्जदार कंपनी ३''/''निर्णायक कंपनी'') आणि

त्यांचे संबंधित भागधारक आणि धनको यांच्यातील एकत्रिकरणाच्या संयुक्त योजनेच्या

सम्वर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड

टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला होता. २०१२ साली त्यांनी टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. पुढे फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून तसेच समूहातील अन्य कंपन्यांवरून काढून टाकण्यात आलं

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीविरोधात मिस्त्री यांनी मार्च २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा दाखल केला होता. जुलै २०१८ मध्ये न्यायाधिकरणाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आणि टाटा समूहातील कंपन्यांमध्ये रतन टाटा यांच्याकडून गैरव्यवस्थापन

...अर्जदार कंपनी २/सीए (सीएए)

११६६/एमबी-IV/२०२० मधील एकत्र होणारी कंपनी

अध्यक्षपदावर नियुक्त करण्याचा आदेश रद्द आणि दुराचार झाल्याचा त्यांनी याचिकेत केलेल्या आरोपातही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यावर ऑगस्ट २०१८ मध्ये अपील न्यायाधिकरणाकडे मिस्त्री यांनी धाव घेतली होती. न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील सदस्यीय न्यायाधिकरणाने जुलैमध्ये दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण केले आणि १८

डिसेंबरला अंतिम निकाल दिला

सेन्सेक्सची ५६८ अंकांनी उसळी वृत्तसंस्था/मुंबई

जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या परिणामी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, एचयुएल आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्सने ५६८ अंकांनी उसळी घेतली तर निफ्टीने १४ल५०० अंकांची पातळी पुन्हा ओलांडली.

३०-शेअर बीएसई इंडेक्स दिवसअखेरीस ५६८.३८ अंक किंवा १.१७ टक्के वधारुन ४९,००८.५० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १८२.४० अंक किंवा १.२७ टक्के वाढून १४,५०७.३० वर बंद झाला.

सेन्सेक्स वर्गवारीत बजाज फायनान्सला सर्वाधिक चार टक्के लाभ झाला. तर त्यापाठोपाठ टायटन, एशियन पेंटस्, एचयूएल, भारती एअरटेल, बजाज ॲटो आणि नेस्ले इंडिया यंच्या समभागात वाढ झाली. तर दुसरीकडे पॉवरग्रीड, इंडस्इंड बँक, आयटीसी आणि मारुती यांच्या समभागात घसरण झाली.जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण असल्याने देशांतर्गत शेअर बाजारात दोन दिवसांची घसरण रोखत चांगली वाढ झाली.

राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, खंडपीठ मुंबई यांच्या समोर कंपनी अर्ज क्र. १०२२/एमबी/२०२०

कंपनी योजना अर्ज क्र. ४०७५/एमबी/२०१९ मध्ये

कंपन्या कायदा, २०१३ च्या प्रकरणी

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद २३० ते २३२ व अन्य लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित

फिनिक्स हॉस्पिटॅलिटी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपी) चे दी फिनिक्स मिल्स लिमिटेड ("हस्तांतरिती कंपनी") समवेत समावेशाद्वारे विलिनीकरण योजनेच्या प्रकरणी

दी फिनिक्स मिल्स लिमिटेड, भारतीय विधान परिषद कायदा क्र. ६/१८८२ अंतर्गत संयुक्त स्टॉककंपन्यांकडे नोंदणीकृत एक कंपनी, त्यांच्या नोंदणीकृत

कार्यालयाचा पत्ता : ४६२, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई - ४० ००१३. सीआयएन क्र. : L17100MH1905PLC000200

... अर्जदार कंपनी/हस्तांतरिती कंपनी

समभागधारकांच्या सभेशी संबंधित माहिती

सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण (एनसीएलटी वा न्यायाधिकरण) यांच्या मुंबई खंडपीठाने त्यांचा आदेश दि. १७.०३.२०२१ **(''एनसीएलटी आदेश'')** अंतर्गत कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद २३० ते २३२ च्या तरतुदी व अन्य लागू तरतुदींच्या अनुषंगाने फिनिक्स हॉस्पिटॅलिटी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ("हस्तांतरक कंपनी वा पीएचसीपीएल") चे दी फिनिक्स मिल्स लिमिटेड व त्यांच्या संबंधित भागधारकांसमवेत समावेशाद्वारे विलिनीकरण योजनेमध्ये (''**योजना वा विलिनीकरण योजना**'') निहित व्यवस्थेवर विचारविनिमय करणे व आवश्यक वाटल्यास सुधारणेसहित वा सुधारणेविना मंजरी देण्याकरिता दी फिनिक्स मिल्स लिमिटेडच्या ("हस्तांतरिती कंपनी वा पीएमएल") च्या समभागधारकांची सभा ("यापुढे सभा म्हणून उल्लेखित") आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत

सदर एनसीएलटी आदेश व त्यातील निर्देशांच्या अनुषंगाने कॉपोरेट कामकाज मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र. १४/२०२० दि. ०८.०४.२०२० सहवाचन परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ०८.०४.२०२०, परिपत्रक क्र. १७/२०२०, दिनांक १३.०४.२०२०, परिपत्रक क्र. २२/२०२० दिनांक १५.०६.२०२० व परिपत्रक क्र. ३३/२०२०, दिनांक २८.०९.२०२० मध्ये (''एमसीए **परिपत्रके'')** आणि सहवाचन भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर, पी/२०२१/११, दिनांक १५.०१.२०२१ **(''सेबी परिपत्रके'')** तसेच कंपन्या कायदा, २०१३ **(''कायदा'')** च्या लागू तरतुदी व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ **(''सेबी सूची विनियमन'')** यांच्या अनुपालनांर्गत हस्तांतरिती कंपनीच्या समभागधारकांची सभा शुक्रवार, दि. ३०.०४.२०२१ रोजी स. ११.०० वा. (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स **(''व्हीसी/ओएव्हीएम'')** च्या माध्यमातून खालील कार्यचलनात्मक प्रक्रियेनुसार (आवश्यक सुधारण आवश्यक) आयोजित करण्यात येत आहे.

कंपनीने खालील कामाकरिता सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ची सेवा नेमली आहे :

- समभागधारकांकरिता त्यांचे सुरक्षित लॉग इन अर्हता वापरून व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहण्याकरिता इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे.
- परोक्ष ई-मतदान तसेच सभेदरम्यान ई-मतदानाच्या माध्यमातून समभागधारकांना (ज्यांमध्ये सार्वजनिक भागधारक समाविष्ट आहेत) मत देता येण्यासाठी सभेपूर्वी परोक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान (परोक्ष ई-मतदान) व सभेदरम्यान ई-मतदानाची स्विधा

ज्या भागधारकांचे ई−मेल पत्ते डिपॉझिटरीज्/लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (''आरटीए'' यांच्याकडे नोंदवलेले नाहीत, अशा भागधारकांकरिता परोक्ष ई-मतदान तसेच सभेदरम्यान ई-मतदानाकरिता लॉग इन अर्हता प्राप्त

- १) कागदोपत्री भागधारक असलेल्यांनी आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढील व मागील बाजूची), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आदी तपशील investorrelations@phoenixmills.com येथे वा investorrelations@ highstreetphoenix.com/rnt.helpdesk@linkintime.co.in येथे ई-मेल करावा.
- ंडीमॅट स्वरूपातील भागधारकांनी डीमॅट खाते तपशील (सीडीएसएल १६ अंकी लाभार्थी आयडी वा एनएसडीएल १६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायन्ट मास्टर वा एकत्रित खाते तपशिलाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आदी तपशील investorrelations@phoen ixmills.com येथे वा investorrelations@highstreetphoenix.com/rnt.helpdesk@linkintime co.in येथे ई-मेल करावा.

परोक्ष ई-मतदान तसेच सभेदरम्यान ई-मतदानाच्या माध्यमातून भागधारकांद्वारे मत देण्याचे स्वरूप :

- भागधारकांनी ई-मतदान वेबसाइट www.evotingindia.com वर लॉग ऑन करावे.
- आता तुमचा युजर आयडी नमूद करा
- ए) सीडीएसएलकरिता : १६ अंकी बेनिफिशरी आयडी
- सी) कागदोपत्री स्वरूपातीलभागधारक असलेल्यांनी कंपनीकडे नोंदणीकृत फोलिओ क्रमांक नमूद करावा.

वैकल्पिकरीत्या, तुम्ही सीडीएसएलच्या EASI/EASIEST ई-सेवांकरिता नोंदणीकृत असल्यास तुम्ही तुमची लॉग इन अर्हता वापरून

Login - Myeasi येथून https://www.cdslindia.com येथे लॉग इन करू शकता. सीडीएसएलच्या EASI/EASIEST ई सेवा वर यशस्वीरीत्या लॉग इन केल्यानंतर e-Voting पर्यायावर क्लिक करा व पुढे तुमचे मत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्यासाठी थेट तत्पश्चात दिसून आलेली इमेज पडताळणी करा व लॉग इन वर क्लिक करा.

- तुम्ही डीमॅट स्वरूपातील भागधारक असल्यास व www.evotingindia.com वर लॉग इन केलेले असल्यास व यापूर्वी

		डीमॅट स्वरूपातील व कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या भागधारकांकरिता
1	पॅ न	आयकर विभागाद्वारे जारी तुमचा १० अंकी अल्फा-न्यूमेरिक पॅन क्रमांक नमूद करा. (दोन्ही डीमॅट
1		स्वरूपातील व कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांकरिता लागू).
1		• ज्या भागधारकांनी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचा पॅन अद्ययावत केलेला नसेल
1		त्यांनी कृपया कंपनी/आरटीएद्वारे पाठवलेला सीक्वेन्स नंबर वापरावा किंवा कंपनी/आरटीए
		यांच्याशी संपर्क साधावा.
1	डिव्हिडंड, बँक	तुमच्या डीमॅट खात्यामध्ये किंवा कंपनीच्या नोंदींमध्ये नोंदवलेल्या नोंदीनुसार डिव्हिडंड बँक
1	तपशील वा	तपशील वा जन्मतारीख (दिवस//महिना/वर्ष स्वरूपात) नमूद करा.
1	जन्मतारीख (डीओबी)	• तुम्ही तपशील डिपॉझिटरी वा कंपनीकडे नोंदवलेला नसल्यास कृपया निर्देश (५) मध्ये नमूद
1		केल्यानुसार डिव्हिडंड बॅंक तपशील जागेमध्ये सभासद आयडी/फोलिओ क्रमांक नमुद करा.

सद्र तपशाल याग्यरात्या भरल्यानतर SUBMIT टबवर क्लिक करा

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेले भागधारकांना तत्पश्चात थेट कंपनी सिलेक्शन स्क्रीन दिसून येईल. तथापि, डीमॅट स्वरूपातीलभागधारकांना आता Password Creation दिसून येईल जेथे त्यांना New Password जागेमध्ये त्यांच्या लॉग इन पासवर्ड स्वत: नमूद करावा लागेल. कृपया नोंद घ्यावी की सदर पासवर्ड हा डीमॅटधारकांद्वारे ते पात्र असलेल्या अन्य कोणत्याही कंपनीच्या ठरावांकरिता मत देण्यासाठी वापरता येऊ शकेल, अर्थात कंपनीने सीडीएसएल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ई-मतदानाचा पर्याय निवडणे आवश्यक असेल. तुम्ही तुमचा पासवर्ड अन्य कोणाही व्यक्तीस देऊ नये व तुमचा पासवर्ड गोपनीय राहील याची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे सुचविण्यात येत आहे.

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या भागधारकांना सभेच्या सूचनेत विहित ठरावावर मत देण्यासाठी केवळ तपशील

११. मत देण्याच्या पृष्ठावर तुम्ही RESOLUTION DESCRIPTION पाहाल व त्यासंदर्भात मत देण्याकरिता YES/NO असे पर्याय असतील. तुम्ही तुमच्या निवडीनुसार YES वा NO पर्याय निवडा. YES पर्याय ठरावावर तुमची संमती दर्शवतो तर NO पर्याय ठरावास तुमचा नकार दर्शवतो.

१३. ठराव निवडीपश्चात तुम्ही मत देण्याचा निर्णय घेतलेला असेल,त्यानंतर SUBMIT वर क्लिक करा. तत्पश्चात एक कन्फर्मेशन बॉक्स दिसून येईल. तुम्ही तुमचे मत निश्चित करू इच्छित असल्यास OK वर क्लिक करा अन्यथा तुमचे मत बदलण्यासाठी CANCEL येथे क्लिक करा वत्यानुसार तुमचे मत बदला.

१४. ठरावावर तुमचे मत निश्चित केल्यानंतर तुम्हाला तुमचे मत बदलण्याची परवानगी नसेल.

१५. तुम्ही मतदान पृष्ठावरील Click here to print पर्यायावर क्लिक करून तुम्ही दिलेल्या मतांची छापील प्रत घेऊ शकता. १६. डीमॅट खातेधारकाने लॉग इन पासवर्ड विसरल्यास यूजर आयडी नमूद करून इमेज व्हेरिफिकेशन कोड नमूद करावी व Forgot Password वर क्लिक करून सीस्टीमद्वारे निर्देशांनुसार तपशील नमूद करावा.

सभेमध्ये ई-मतदानाची प्रक्रिया ही परोक्ष ई-मतदानाकरिता वर नमूद निर्देशांप्रमाणेच आहे.

ज्या भागधारकांनी अजूनही त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवलेला नसेल त्यांनी कृपया खालील दिलेल्या प्रक्रियेद्वारे त्यांचा ई-मेल पत्ता

१. ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील व परिणामी ई-मतदान सूचना प्राप्त होणार नसल्यास ते भागधारक https://linkintime.co.in/EmailReg/email_register.html या लिंकचा वापर करून व तत्पश्चात दिलेल्या नोंदणीकरण प्रक्रियेचे पालन करून कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट - लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांचे ई-मेल तात्पुरत्या स्वरूपात नोंदवू शकतात. ई-मेलच्या यशस्वी नोंदणीपश्चात, भागधारकांना सदर सभेकरिता ई-मतदान देता येण्यासाठी यूजर आयडी व पासवर्डसमवेत परोक्ष ई-मतदानाकरिताची सूचना व प्रक्रियेची सॉफ्ट कॉपी मिळेल.

ही बाब स्पष्ट करण्यात येत आहे की, ई-मेल पत्त्यांच्या कायमस्वरूपी नोंदणीकरणाकरिता इलेक्ट्रॉनिक भागधारकांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून डिपॉझिटरीकडे तसेच कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांनी

सभेची सूचना व परोक्ष ई-मतदानाचे निर्देश कंपनीची वेबसाइट www.thephoenixmills.com वर तसेच बीएसई लिमिटेड (बीएसई) ची वेबसाइट व नॅशनल स्टॅक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) ची वेबसाइट अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www</u>. nseindia.com वर तसेच सीडीएसएल ई-मतदानाची वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वरही उपलब्ध असेल.

विस्तृत प्रक्रिया सभेच्या सूचनेच्या टीपांमध्येसुद्धा नमूद आहे.

"Shareholders" मोड्युलवर क्लिक करा.

बी) एनएसडीएलकरिता : ८ अंकी कॅरेक्टर डीपीआयडी , पुढे ८ अंकी क्लायन्ट आयडी

कोणत्याही कंपनीसाठी ई-मतदान केलेले असल्यास तुमचा विद्यमान पासवर्ड वापरता येऊ शकेल. तुम्ही प्रथमवापरकर्ता असल्यास खालील टप्प्यांचे पालन करावे :

	पॅ न	आयकर विभागाद्वारे जारी तुमचा १० अंकी अल्फा-न्यूमेरिक पॅन क्रमांक नमूद करा. (दोन्ही डीमॅर
		स्वरूपातील व कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांकरिता लागू).
		• ज्या भागधारकांनी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचा पॅन अद्ययावत केलेला नसेल
		त्यांनी कृपया कंपनी/आरटीएद्वारे पाठवलेला सीक्वेन्स नंबर वापरावा किंवा कंपनी/आरटीए
		यांच्याशी संपर्क साधावा.
	डिव्हिडंड, बँक	तुमच्या डीमॅट खात्यामध्ये किंवा कंपनीच्या नोंदींमध्ये नोंदवलेल्या नोंदीनुसार डिव्हिडंड बँव
	तपशील वा	तपशील वा जन्मतारीख (दिवस//महिना/वर्ष स्वरूपात) नमूद करा.
	जन्मतारीख (डीओबी)	• तुम्ही तपशील डिपॉझिटरी वा कंपनीकडे नोंदवलेला नसल्यास कृपया निर्देश (५) मध्ये नमूर
		केल्यानुसार डिव्हिडंड बँक तपशील जागेमध्ये सभासद आयडी/फोलिओ क्रमांक नमूद करा.
मदर तपशील योग्यरीत्या भरल्यानंतर SUBMIT टॅबवर क्लिक करा		

१०. तुम्ही जेथे मत देणार आहेत तेथे फिनिक्स मिल्स लिमिटेडच्या EVSN वर क्लिक करा.

१२. तुम्हाला संपूर्ण ठराव तपशील पाहावयाचा असल्यास "RESOLUTIONS FILE LINK" येथे क्लिक करा.

काही शंका असल्यास, भागधारक <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> येथे लिहू शकतील. कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट - लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांची ई-मेल नोंदवावेत.

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहणे तसेच परोक्ष ई-मतदान व सभेदरम्यान ई-मतदानाच्या माध्यमातून मत देण्याकरिताची

ठिकाण : पुणे डॉ. हरेश बी. शाह दिनांक: २६.०३.२०२१ सभेकरिता नियुक्त अध्यक्ष

मे. कार्तिकेय ॲण्ड असोसिएट्स वकील आणि सॉलिसिटर्स दिनांक : २६ मार्च, २०२१ १०५, आर्केडिया, ठिकाण : दिल्ली १९५, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

वकील कार्तिकेय देसाई

सही/